



उल्हासनगर महानगरपालिका
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION

मालमत्ता कर विभाग

Head Office Ground Floor, Ulhasnagar 421-003 dist. Thane, Maharashtra

(मिळकत कर आकारणी विशेष नोटीस)

(महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम नं. १९७, १९७५, १९७८ (अ), २६७ (अ), २६८, १३९(१)(अ) तरंग
अधिनियमांचे अनुसूची 'ब' चे प्रकरण ८ (कराधान नियम) मधील नियम १५ (२) ब नियम २०(२) अन्वये)

दि. ०५/३/२०२३

आ. क्र. उमपा/कर-विभाग/मु-१/६/४९१

प्रति,
VISHAMBHAR CHANDRKANT TORNE

मालमत्ता क्र. 06AO014518900 जुना मालमत्ता क्र. UPIC. 1968

आपणास कळविण्यात येते की, युनिट क्र. १ मधील बाई क्र. ६ येथील NEAR BK NO-93-B, NEAR SHIV ROAD, DNS BANK, ULHASNAGAR-01 या ठिकाणी बांधकामात बदल निवर्तनास आले असून त्यानुसार दि. 01/04/2022 To 31/03/2023 या मुदतीत कर आकारणी करणेसाठी मालमत्तेचे वार्षिक करयोग्य मूल्य 4791 निश्चित केले आहे. सदर करयोग्य मूल्य व त्यानुसार वर नमूद केलेल्या कालावधीसाठी प्रती वर्ष कर

बांधकाम प्रकार	वापराचा प्रकार	चढई क्षेत्रफळ	करनिर्धारण वर्ष	करयोग्य मूल्य
TG AC Sheet	Real Real	319.41 165.20	01/04/2022 01/04/2022	3381 1410
484.70				4791

कराचे तपशील

अ. क्र.	कराचे प्रकार	कराचे दर	एकूण रक्कम
(१)	सर्व साधारण कर	28%	1341
(२)	महानगरपालिका शिक्षण कर	5%	240
(३)	मलप्रवाह कर	7%	335
(४)	पथ कर	8%	383
(५)	वृक्ष कर	0.5%	24
(६)	पाणीपुरवठा लाभ कर	5%	240
(७)	मलप्रवाह सुविधा लाभ कर	3%	144
(८)	शासकीय शिक्षण कर	Residential - 5% Non-Residential - 0%	240
(९)	शासकीय रोजगार हमी कर	2%	0
(१०)	मोक्या निवासी जागेवरील कर	10%	479
(११)	पाणी पट्टी (प्रति महिना)	300 per month	3600
(१२)	विशेष साफ सफाई कर	NA	0
(१३)	अग्निशमन सेवा कर	2%	96
(१४)	उपयोगकर्ता शुल्क		695
(१५)	अनाधिकृत बांधकाम शास्ती		0
			7817

वरील कर आकारणी बाबतची तपशीलवार माहिती कार्यालयीन कामाचे दिवशी मुख्य कार्यालयातील कर वसुली विभागात मिळेल. तरी या कर आकारणी संबंधी तुमची काही तक्रार असल्यास ती ही नोटीस मिळाल्यापासून २१ दिवसांचे आत उप-आयुक्त (कर), महानगरपालिका कार्यालय, उल्हासनगर यांचेकडे योग्य त्या कारणास्तव व पुराव्यासह लेखी स्वरूपात दाखल करावी. मुदतीत हरकत न घेतल्यास वरील प्रमाणे निश्चित केलेले करयोग्य मूल्य व कर आकारणी कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

तसेच जागेच्या मालकी हक्काबाबत वाद उपस्थित झाल्यास त्याचे निराकरण आपणांस करावे लागेल.

९७६८३३१२१०

उप-आयुक्त (कर)

अधिकृत बांधकामास कर आकारणी केल्यास अथवा कर भरल्याने बांधकाम अधिकृत होत नाही. कर आकारणी अथवा कर भरल्याने कोर्टातील जागास व निकालावर कार्यवाही करण्यास बाधा येणार नाही याची नोंद घ्यावी.)

१९.०५.१८ ७२ ७३.१६३२५